

महाराष्ट्र शासन

आयात व निर्यात शुल्क, मंडई यांचे कार्यालय.
जुने २ तले वर, दुसरा मजला, फाटो, मुंबई - ४०० २३.

प्रति,

पीएलएल व बीआरएल अनुज्ञप्तीधारक

क्रमांक : ~~पल्लव~~ ११-२००९/४/२०५/५-व मुंबई, दि २३/४/२००९

विषय:- विदेशी मद्याची परराज्यात निर्यात करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत.

महोदय,

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मे रमण डिस्टिलरीज लि. नागपूर आणि इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर या रिट पिटीशन क्र ३०८४/८९ [आणि २६०७, २५४२/९०] मधील दि २१.७.९२ च्या (१९९२ महाराष्ट्र लॉ जर्नल १३८७) मधील निर्णयानुसार निर्यात परवाने मंजूर करताना महाराष्ट्र विदेशी मद्य (आयात आणि निर्यात) नियमावली १९६३, [यापुढे ज्या नियमांचा उक्त नियम म्हणून उल्लेख केला आहे.] चा नियम २१ ते २५ मधील तरतुदीनुसार विहित केलेली दक्षता घेतल्यास खोटा/बनावटी/नकली आयात परवान्या आधारे निर्यात परवाने प्राप्त करून घेणे किंवा सदर परवान्यावर होणारी मद्याची निर्यात रोखता येऊ शकेल उक्त नियमावली तरतुदी पुरेशा व योग्य असल्या तरी निर्यात परवान्यासाठी पुरेसा अवधी देऊन आगावू अर्ज करण्यात येत नाही त्यामुळे विहित पध्दतीचा अवलंब न करता निर्यात परवाने मंजूरीचा आग्रह करण्यात येतो आणि वर नमूद केलेला गैर प्रकार करण्यास वाव मिळतो. मद्य निर्यातीमध्ये गैर प्रकारास वाव राहू नये म्हणून मध्या या कार्यालयाचे समक्रमकाचे पत्र दि २१.४.२००० अन्वये पत्र टायअप घटकांना मद्य निर्यातीबाबत काही निर्बंध प्रस्तावित केले आहेत. सध्या सदर निर्बंध दि ३०.६.२००१ पर्यंत स्थगित ठेवण्यात आले आहेत. फक्त टायअप घटकांवर निर्बंध लागू करण्याऐवजी संबंधित नियमावली तरतुदी व उच्च न्यायालयाचा निवाडा विचारात घेऊन परराज्यात मद्याची निर्यात करणाऱ्या सर्वच पीएलएल व बीआरएल (बीआर व वाईन्स) अनुज्ञप्तीधारिता पुढील प्रमाणे कार्यपध्दती विहित करण्यात येत आहे.

अर्जदाराने
घ्यावयाची
दक्षता

१. निर्यात परवान्याकरिता अर्ज करताना अर्जासोबत सादर करावयाचा आयात परवाना अर्जाच्या दिवशी किमान १५ दिवस पुढे विधीग्राह्य (Valid) असणे आवश्यक आहे किंवा पुढे विहित केलेली पडताळणी त्यापेक्षा कमी अवधीत पूर्ण करणे शक्य असल्यास कमी मुदतीच्या (Validity) आयात परवान्या आधारे निर्यात परवाने मंजूर करण्यास हरकत नाही.



अधीक्षक
कार्यालयाने
ध्यावयाची
दक्षता

दूरध्वनीवरून व फॅक्स असल्यास फॅक्सवरून संपर्क साधून आयात परवान्याची सत्यापसत्यता पडताळून पहावी. तसेच फॅक्सवरून खात्री करण्याबाबत संबंधित प्राधिकरणास विनंती करावी.

५. फॅक्स अभावी किंवा अन्य अडचणीमुळे फक्त दूरध्वनीवरून संपर्क साधल्यास दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेचा वृत्तांत संबंधित नस्तीवर नमुद करावा [उदा. दूरध्वनी केल्याची वेळ, ज्यांच्याशी संभाषण केले त्यांचे नाव व हुद्दा, व झालेली चर्चा, इ.]
६. दूरध्वनी / फॅक्सवरून आयात परवाना योग्य असल्याची खात्री झाल्यावर उक्त नियमावलीचा नियम २३ मधील विहित पध्दतीचा अवलंब करून व अुचित शुल्क / फी आकारून निर्यात परवाना तातडीने मंजूर करावा. वरील प्रमाणे खात्री केल्यानंतर मात्र निर्यात परवाना मंजूरी करिता अनावश्यक विलंब लावण्यात येवू नये ही कार्यवाही अर्ज प्राप्त झाल्यापासून जास्तीतजास्त ८ दिवसांचे आत पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी म्हणजे घटकास निर्यातीची पूर्तता करण्यासाठी पुरेसा अवधी मिळेल.
७. एकावेळी एकाच प्राधिकरणाने मंजूर केलेले एकापेक्षा अधिक आयात परवाने प्राप्त झाल्यास सर्व परवान्यांची एकत्रित चौकशी करण्यास हरकत नाही.
८. दूरध्वनीवरून आयात परवाना योग्य असल्याची खात्री केल्यावर व तशा नोंदी नस्तीवर घेतल्यावर फॅक्सद्वारे खातरजमा होण्याची प्रतिक्षा करण्याची आवश्यकता नाही. त्याआधी घटकास निर्यात परवाना मंजूर करण्यास हरकत नाही.
९. उक्त नियमावलीचा नियम २४ मधील तरतुदीनुसार निर्यात परवान्याच्या भाग-४ ची प्रत आरपीएडीने आयात परवाना मंजूर करणाऱ्या प्राधिकरणास न चुकता निर्गमित करावी व पोष्टाची पोचंपावर्त निर्यात परवान्याच्या भाग-१ वर (कार्यालयीन प्रत) लावण्यात यावी.
१०. उक्त नियमावलीतील तरतुदीनुसार निर्यात परवान्याचा भाग ३ किंवा "सी" नमुन्यातील सर्टीफिकेट निर्यातीच्या दिनांकापासून ३ महीन्यात प्राप्त न झाल्यास उक्त नियमावलीचा नियम २५(६(अ))


२५(६)(अ) मधील तरतुदीनुसार पुढील निर्यात परवाने मंजूरीची मागणी नाकारता येऊ शकते.

१२. निर्यात परवाना मंजूर करताना उक्त नियमावलीचा नियम २३(१) मधील तरतुदीनुसार "एच" नमुन्यातील बॉण्ड सर्वतोपरी पूर्ण असल्याची खात्री करून घ्यावी व उपरोक्त परिच्छेद १० मधील सूचनाप्रमाणे मागणीपत्र देऊन रकमेची वसुली होईपर्यंत किंवा अन्य निर्णय होईपर्यंत बॉण्ड सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी अधीक्षकांनी घ्यावी.

अधिक दक्षता राहणून काळांतराने आयात व निर्यात परवान्याचे दोन तक्ते तयार करून सोबत सर्टिफिकेट "सी" च्या झेरॉक्स प्रती जोडून संबंधित प्राधिकरणास तक्त्याची एक प्रत पडताळणी करून आरपीएडीने परत पाठविण्याची विनंती करावी किंवा चौकशी पथक निगुक्त करून निर्यातीच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून चौकशी करावी.

ही कार्यपद्धती ०१.०६.२००१ पासून अंमलात येईल.

आपला विश्वासू



(सु. आ. पाटील)

सह आयुक्त (मळी/मद्यार्क)
आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क,
महाराष्ट्र राज्य, मुंबईकरिता.

प्रत माहितीसाठी व आवश्यक कारवाईसाठी अग्रेषित.

- १) सर्व जिल्हाधिकारी यांना सन्नेह
- २) सर्व विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क,
- ३) सर्व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,
- ४) प्रभारी अधिकारी सर्व पीएलएल व बीआरएल अनुज्ञप्तीधारक.

Subject :- Procedure to be followed before issue of demand notice to any licensee for payment of excise dues.

CIRCULAR

No AUD.1083/IV

Bombay, 18th March 1983.

It has come to the notice of the Commissioner of Prohibition and Excise, M-S-, Bombay that whenever demand notice for payment of any excise dues are issued the Prohibition and Excise Officers concerned do not give any opportunity to the party concerned to show cause. It has been held by the Bombay High Court that the licensees must be given a show cause notice before a notice of payment for recovery of any excise dues or other dues is served on him and should be given an opportunity to be heard or to know his say. This is necessary in the interest of natural justice. For want of giving hearing or knowing the say of the aggrieved party, the order passed or demand notice issued, becomes bad-in-law. In view of this and in supersession of the directions issued under Commissioner's Circular No INS 1181/V dated the 25th September 1981 as modified by Circular no CLR 2287 08/IV dated 28th January 1983, it is hereby directed that all Superintendents of Prohibition and Excise and their subordinates should hereinafter follow the following procedure in this respect:-

1. Whenever any audit, either Internal or of the Accountant General, Maharashtra, points out any dues from any licensee, the Prohibition & Excise Officer should issue Show Cause Notice to the licensee to state as to why the amount of Excise dues should not be recovered from him. the Show Cause notice should specify the details of the amount due.
 2. While issuing show cause notice, the officer concerned should not quote that the demand is raised because of the audit, but the show cause notice should be worded in such a way that it is raised by the Excise officer of his own.
 3. When such show cause notice is issued, the licensee should be given minimum 15 days time to give his explanation.
 4. When such an explanation is received, it should be, alongwith the copy of the show cause notice and cons casepapers, submitted to the Commissioner of Prohibition and Excise, M.S. Bombay, with the remarks of the Officer concerned, through the Superintendent of Prohibition & Excise of the district for further orders.
 5. In case the licensee fails to give reply to the show cause notice within the stipulated time, the matter should be reported to the Commissioner for order.
 6. When the explanation of the licensee, with remarks of the Officer concerned and the case papers are received by the Commissioner, he shall consider it and issue further orders as deemed proper.
2. The Superintendent of Prohibition and Excise are directed to bring these instruction to the notice of all the Prohibition & Excise Officers under them.
 3. This procedure shall come into force with immediate effect.
 4. The Superintendents should acknowledge receipt of this Circular immediately.

sd/-

(ANIL KUMAR)

Commissioner of Prohibition & Excise
Maharashtra State, Bombay.